



डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

* प्रवेश सूचना *

‘पिक संरक्षण व कृषी निविष्ठा व्यवस्थापन’ पदविका

प्रवेश पात्रता - १० वी उत्तीर्ण

अभ्यासकेंद्राची प्रवेश क्षमता - ६० प्रति तुकडी

परवानाधारक कृषी निविष्ठा विक्रेत्यांकारिता परवाना नुतनीकरणासंबंधी ‘पिक संरक्षण व कृषी निविष्ठा व्यवस्थापन’ या एक वर्षीय पदविका अभ्यासक्रमाच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ करीता विद्यापीठ संलग्नित खालील अभ्यासकेंद्रावर प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

१. कितकशास्त्र विभाग डॉ. पंदेकृवी, अकोला; २. श्री. समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा; ३. स्वामी विवेकानंद कृषी महाविद्यालय, हिवरा आश्रम; ४. कृषी महाविद्यालय, उमरखेड; ५. राजश्री शाहू महाराज कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, सडक अर्जुनी (जि. गोंदिया); ६. केवलरामजी हरडे कृषी महाविद्यालय, चामोर्शी (गडचिरोली); ७. डॉ. राजेंद्र गोडे कृषी महाविद्यालय, बुलढाणा; ८. विवेकानंद कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय हिवरा (जि. बुलढाणा); ९. श्री. शिवाजी उद्यानविद्या महाविद्यालय, अमरावती; १०. कृषी महाविद्यालय, रिसोड (वाशीम);

- प्रवेश अर्जाचे प्रारूप व माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या <http://www.pdkv.ac.in> या संकेतस्थळावर दि. ३०.०९.२०२० पासून उपलब्ध होतील. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख १५.१०.२०२० आहे.
- प्रवेशच्छुक उमेदवारांनी पूर्णपणे भरलेले अर्ज कागदपत्रासह उमेदवाराच्या पसंतीच्या अभ्यासकेंद्रावर कार्यालयीन वेळेत सादर करावे
- उमेदवाराने अर्जासोबत अलीकडच्या काळातील दोन पासपोर्ट साईझ रंगीत छायाचित्रे (फोटो) व अर्जाचे शुल्क म्हणून रु. ५००/- (रु. पाचशे फक्त) चा ‘नियंत्रक डॉ. पंदेकृवी, अकोला’ यांचे नावे काढलेला धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) जोडून संबंधित अभ्यासकेंद्रावर दि. १५.१०.२०२० पर्यंत सादर करणे अनिवार्य आहे.
- पात्र अर्जांमधून इयत्ता १० वी च्या टक्केवारीनुसार गुणवत्ता यादी तयार करून प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.
- निवड झालेल्या उमेदवारांची सूची संबंधित अभ्यासकेंद्राच्या कार्यालयीन सूचना फलकावर तसेच विद्यापीठ संकेतस्थळावर बघावयास मिळेल. यासाठी कुठल्याही प्रकारचा पत्रव्यवहार केला जाणार नाही.
- निवड झालेल्या उमेदवारांनी एक किश्त प्रवेशाचे शुल्क रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार फक्त) प्रवेशाचे वेळेसच जमा करावे. यासाठी नियंत्रक डॉ. पंदेकृवी, अकोला यांचे नावे काढलेला रु. ५०,०००/- चा राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) प्रवेशाचे ठिकाणी जमा करून प्रवेश निश्चित करावा.

विभाग प्रमुख
कितकशास्त्र विभाग
डॉ. पंदेकृवी, अकोला

कुलसचिव
डॉ. पंदेकृवी, अकोला